



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,
दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

प्लॉस्टिक अच्छादना वरील भात— मधुमका — मूग
संरक्षित शेती पद्धतीचे लागवड तंत्रज्ञान



माहितीसाठी :—

कृषि विद्यावेत्ता, कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट,
४१६ ६०१, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
दुर्घ्वनी क्रमांक ०२३६७—२४५२३६
ईमेल—arsphondaghat@gmail.com

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



**डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,
दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी**

**प्लॅस्टिक अच्छादना वरील भात— मधुमका — मूग
संरक्षित शेती पध्दतीचे लागवड तंत्रज्ञान**

पुनर्लागण पध्दतीला पर्याय म्हणून आपण रोपांची पुनर्लागण न करता प्रत्यक्ष बियाणेपेरुन (Direct Seeded Rice) भातलागवड करू शकतो. परंतु, प्रत्यक्ष बियाणेपेरुन लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये तणांचा मोठया प्रमाणात प्रादूर्भाव होतो. त्यामुळे तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्लॅस्टिक अच्छादनावर भातपिकाची पेरणीकरून भात पीक कापणीनंतर रब्बी हंगामात त्याच प्लॅस्टिक अच्छादनावर दुसरे पीक आणि उन्हाळी हंगामात तिसरे पीक घेवून उत्पादनात वाढ करता येते. दुसऱ्या वर्षी प्लॅस्टिक अच्छादन चांगल्या स्थितीत असल्यास पुन्हा तीन पीके घेता येतात. अशाप्रकारे एकाच प्लॅस्टिक अच्छादनावर सहा पीके घेता येत असल्यामुळे आर्थिक फायदा ही चांगला होतो.

प्लॅस्टिक अच्छादनावरील भात— मधुमका — मूग लागवड पध्दती

तपशील	गादी वाफा	सपाट वाफा
वाफ्याचे आकारमान	गादी वाफा तयार करताना तळाशी १.२० मी. व पृष्ठभागी १ मी. रुंदीचे, ८ ते १० सेमी उंचीचे जमिनीच्या उतारानुसार योग्यत्या लांबीचे वाफे तयार करावेत	४.६० मी. रुंदीचे आणि जमिनीच्या उतारानुसार योग्यत्या लांबीचे वाफे तयार करावेत
प्लॅस्टिक कापड पसरविणे	चंदेरी—काळे प्लॅस्टिक मल्चींग कागद वाफ्यावर पसरविणे	चार चंदेरी—काळे प्लॅस्टिक मल्चींग कागद एकत्र चिकटवून वाफ्यावर पसरविणे

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,
दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

पेरणीचे अंतर	भात : २० सें.मी. \times १५ सें.मी. मधुमका : ४०सें.मी. \times ३० सें.मी. मूग : ३० सें.मी. \times १५ सें.मी.	भात : २० सें.मी. \times १५ सें.मी. मधुमका : ४०सें.मी. \times ३० सें.मी. मूग : ३० सें.मी. \times १५ सें.मी.
खताची मात्रा	भात : १००:५०:५० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर मधुमका : २००:६०:६० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर मूग : २५:५०:० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर	



कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,
दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

ग्रादी/सपाट वापच्यावर चंदेरी-काळे प्लास्टिक मत्त्वीना कागद
पसरविणे



कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,
दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

प्लॉस्टिक अच्छादनावर खरीप हंगामातील आत पिक



प्लॉस्टिक अच्छादनावर रब्बी हंगामातील मधुमका पिक



प्लॉस्टिक अच्छादनावर उळ्हाळी हंगामातील मुग पिक

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



प्लॅस्टिक अच्छादनावरील लागवडीचे फायदे

- पुनर्लागण पध्दती पेक्षाकमी मजूर लागतात त्यामुळे मजूरीवरील खर्च कमी होतो.
- जमिनीची पुन्हा-पुन्हा नांगरणी आणि कुळवणी करावयाची नसल्यामुळे त्यावरील खर्च कमी होतो.
- तणांचा प्रादृभाव कमी होत असल्यामुळे बेणणी वरील खर्च कमी होतो.
- बाष्पी भवनरोखले जात असल्यामुळे पाण्याची बचत होते.
- जमिनीतील उपयुक्त जिवाणुमध्ये वाढ होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
- जमिनीची धूप कमी होते त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
- वेळेवर लागवड करणे शक्य होते त्यामुळे श्रमाची आणि वेळेची बचत होते.
- पिकाची वाढजोमाने होवून उत्पादनात वाढहोते.
- पिकाचा पक्व होण्याचा कालावधी कमीहोतो.

विस्तृत माहितीसाठी संपर्क :—

कृषि विद्यावेत्ता, कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट,
४१६ ६०१, ता. कणकवली, जि. सिंधुदूर्ग
दुरध्वनी क्रमांक ०२३६७—२४५२३६

ईमेल—arsphondaghat@gmail.com